

## श्रीमति कमलताई वैद्य यांचा Bio-data

- नाव : डॉ. श्री. कमल बाळकृष्ण वैद्य.
- जन्म तारीख : ८ जानेवारी १९२७ - जन्मस्थळ - चेन्नई
- आईचे नाव : कै. सौ. इंदिरा पुरुषोत्तम वैद्य.
- वडीलांचे नाव : कै. डॉ. श्री. पुरुषोत्तम नारायण वैद्य.
- विवाह : २२ डिसेंबर १९४२ रोजी डॉ. श्री बाळकृष्ण श्रीपाद वैद्य (MBBS) - इस्लामपूर
- गुरुकृपा : चैत्र शुद्ध दशमी १९५१ या दिवशी प. पू. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांच्याकडून शक्तिपात दीक्षा उभयता पतीपत्नीना मिळाली.
- पतिनिधन : १५ जून १९६५
- शिक्षण : S.S.C. External सन् १९६१; B.A. १९६९, M.A. १९७१, मराठीत Phd. 1987 - 'एकनाथी भागवत - एक चिकित्सक अभ्यास' यावर
- मार्गदर्शक : प्रथम कै. श्री. कृ. ब. निकुंभ, बेळगाव व कै. डॉ. भीमराव कुलकर्णी, मुंबई. प्रबंधाबद्दल SNDT विद्यापीठाकडून डॉ. हेमंत इनामदार पारितोषक मिळाले व बेळगावच्या वाङ्मय चर्चा मंडळाकडून पुरस्कार. ब्रिटीश कॉसिलचा Article Writing चा कोर्स १९७५ मधे पूर्ण केला होता.
- प्रकाशित ग्रंथ : 'संतकृपा' तर्फे संतचरित्र मालेत १) श्री प्रज्ञानानंद सरस्वती २) गोस्वामी तुलसीदास हे चरित्र ग्रंथ व गोस्वामी तुलसीदासांच्या दोहावलीचा संपूर्ण मराठी अनुवाद क्रमशः प्रकाशित झाला. गीताप्रेस गोरखपूर तर्फे - १) मानस गूढार्थ चंद्रिका - प्रस्तावना खंड - मराठीचा हिंदी अनुवाद. २) दासबोध गद्यरूपांतरासह आणि ३) पू. रामसुखदासजी व पू. जयदयालजी गोयंका यांच्या ८-१० हिंदी पुस्तकांचे मराठी अनुवाद प्रकाशित झाले.

इंप्रेशन, बेळगाव तर्फे – एकनाथी भागवतावरील प्रबंध संक्षिप्त रूपाने प्रकाशित झाला (१९९४)

श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळातर्फे – श्री प्रज्ञानानंद सरस्वती यांच्या चरित्राची दुसरी व तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. 'गोस्वामी तुलसीदास' याची २ री आवृत्ती प्रकाशित व 'प्रज्ञा चरित मानस' काव्य ग्रंथ प्रकाशित.

सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट तर्फे – पू. स्वामी तेजोमयानंदजींच्या 'मानस भक्तिसूत्रे' याचा मराठी अनुवाद व 'चिन्मय-चरितामृत' प्रकाशित.

याशिवाय संतकृपा, पुरुषार्थ, बाप रखुमादेवीवरु, आदिमाता, रघुवीर समर्थ या मासिकांत व श्रीगुरुसेवा, अवलोकन, गूढार्थ चंद्रिका या त्रैमासिकांत व 'कल्याणी' वार्षिक विशेषांक व इतरत्र लेख प्रकाशित झाले आहेत.

श्रीवाल्मीकि रामायणाचा संपूर्ण मराठी अनुवाद – satsangdhara.net या वेबसाईटवर गेला आहे. काही काव्य श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळातर्फे प्रकाशित पण बरेच अद्याप अप्रकाशित आहे. हिंदी 'चिन्मय-चरित-मानस' अद्याप अप्रकाशित, श्रीस्वामी समर्थ चरित्राचा हिंदी अनुवाद अद्याप अप्रकाशित.

\* \* \* \*